

BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED

Regd. Office: 301 & 302, 3rd Floor, Peninsula Heights, C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai - 400 058.
Phone: (91-22) 2621 6060/61/62/63/64 • E-mail: bentleycommercial@gmail.com
Website: www.bentleycommercialent.in • CIN: L24110MH1985PLC035396

November 15, 2024

To,
BSE Limited
Corporate Relationship Department,
2nd Floor, New Trading Ring,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001.

Scrip Code: 512195

Sub.: Newspaper publication of Un-audited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2024

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Un-audited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2024, published in following newspapers:

1. The Free Press Journal on November 15, 2024.
2. Navshakti on November 15, 2024.

Kindly take the above on record and oblige.

Thanking you,

Yours faithfully,

**Yours faithfully,
For Bentley Commercial Enterprises Limited**

**Meenakshi J. Bhansali
Director and Company Secretary
(DIN: 06936671)**

SPEEDAGE COMMERCIALS LIMITED				
CIN - L51900MH1984PLC034503				
REGISTERED OFFICE: 301 & 302, 3RD FLOOR, PENINSULA HEIGHTS C D BARFIWALA ROAD, ANDHERI(WEST), MUMBAI-400058.				
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2024				
(₹ in Lakhs) (Except Earning Per Share)				
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended	Half Year Ended	Quarter Ended
		30/09/2024	30/09/2024	30/09/2023
		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations (Net)	264.32	265.34	135.71
2	Net Profit / (Loss) for the Period (before Tax and Extraordinary items)	261.47	255.48	132.71
3	Net Profit / (Loss) for the Period before Tax (after Extraordinary items)	261.47	255.48	132.71
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Extraordinary items)	197.44	191.45	99.10
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	3,039.33	8,405.31	282.15
6	Paid-up equity share capital (Face value of ₹ 10/- each)	98.00	98.00	-
7	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-
8	Earnings per share (of ₹ 10/- each) (not annualised) Basic & diluted	20.15	19.54	10.11

Notes:

- The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Financial Results of the Company for the Second Quarter and Half year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half Yearly Results of the Company are posted on Company's website (www.speedagecommercial.com) and on the Stock Exchange website (www.bseindia.com) where the company's shares are listed.
- The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 13th November, 2024. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For Speedage Commercial Limited
Sd/-
Aditya Santosh Srivastava
Chairperson
DIN:07250865

Place : Mumbai
Date : 13th November, 2024

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-03	
MINISTRY OF FINANCE GOVERNMENT OF INDIA,	
SECTOR 30A, NEXT TO RAGHULELA MALL,	
NEAR VASHI RAILWAY STATION, VASHI, NAVI MUMBAI-400703	
RECOVERY PROCEEDING NO 170 OF 2021	
CANARA BANK	Certificate Holder
ANITA SANJAY UGALE	Certificate debtors
NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION	
<p>To,</p> <p>1. ANITA SANJAY UGALE, AT POST - UMRALE KURD, TALUKA - DINDORI DIST-NASHIK</p> <p>Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No. 458 of 2017 to pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs.51,42,269.00 (In words Rs. Fifty One Lakhs Forty Two Thousand Two Hundred Sixty Nine Only) with interest and cost, and</p> <p>Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale.</p> <p>Therefore, you are hereby informed that the 24/12/2024 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or liabilities attaching to the said properties or any portion thereof.</p> <p style="text-align: center;">SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTY</p> <p>All That Piece and Parcel of The Agricultural Land 1. Survey No. 177, admeasuring H-0, R-40 2. Survey No. 178, admeasuring H-0, R-74 3. Survey No. 179, admeasuring H-1, R-42 Situated at Village - Umarale Khurd, Taluka - Dindori, Dist-Nashik</p> <p style="text-align: right;">(Deepra Subramanian) Recovery Officer - I Debts Recovery Tribunal -3</p> <p>Given under my hand and the seal of the Tribunal on 24/07/2024</p>	

Unit No. 25, 26 & 27, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai - 400053. Email: mumbai_andheriwest@tmbank.in Ph: 022 2636240 / 26366260 CIN : L65110TN1921PLC001908	TMB Tamilnad Mercantile Bank Ltd Do a step ahead in life
---	---

**(Rule 8(1))
POSESSION NOTICE
(for Immovable Property)**

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Tamilnad Mercantile Bank Limited under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated **21.08.2024** calling upon the **Borrower/s : Mr. Sagar Sanjay Mohite S/o. Sanjay Mohite,** residing at Sainath Chawl Committee, Ambedkar nagar, Datta Mandir Road, Malad East., Mumbai - 400097 and **Mrs. Sunanda Sanjay Mohite W/o. Sanjay Mohite,** residing at Sainath Chawl Committee, Ambedkar nagar, Datta Mandir Road, Malad East. Mumbai-400097 to repay the amount mentioned in the notice being **Rs. 19,98,797.67 (Rupees Nineteen Lakhs Eighty thousand Seven hundred ninety seven and sixty seven paise Only)** as on **09.08.2024** to the Bank within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule (8) of the Security Interest Enforcement Rules 2002 on this **13th day of November 2024.**

The Borrower's attention is hereby invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Tamilnad Mercantile Bank Ltd. for an amount of **Rs. 20,12,204.67 (Rupees Twenty lakhs twelve thousand two hundred four and sixty seven paise only)** as on **11.10.2024** and with subsequent interest and charges thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

On Equitable Mortgage of Residential New Flat No. 304, admeasuring 33.45 Sq. Mt. carpet area, on 3rd Floor, in Building No. 01, in A' Wing, Type B-13, in the Building known as "Parvati Homes", bearing Gut No. 115, 116 & 118, situate lying and being at Village Betagan, Taluka & District Palghar, in the Registration District and Sub District Palghar - 401501 standing in the name of Mr. Sagar Sanjay Mohite.

Boundaries	
North : Passage	East : Staircase
South : Wall	West : Lift

Date : 13.11.2024
Place : Mumbai

Sd/-
Authorised Officer
Tamilnad Mercantile Bank Ltd.,
(For Mumbai Andheri west Branch)

D & H India Limited
Formerly 'D & H Welding Electrodes (India) Limited'
CIN: L28900MH1985PLC035822
Regd. Office: A - 204, Kailash Esplanade, Opp. Shreyas Cinema, L.B.S Marg, Ghatkopar (West), Mumbai - 400 086
Phone Fax: 022-25006441 Email: ho@dnhindia.com Website: www.dnhindia.com

Extract of Un-Audited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2024 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particular	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	31.03.2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Total Income from operation (Net of GST duty)	5031.30	4446.81	3549.51	15782.16
2.	Net Profit/(Loss) for the period before tax and Exceptional items	144.03	108.98	93.09	461.28
3.	Net Profit/(Loss) for the period before tax after Exceptional items	144.03	108.98	93.09	461.28
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	65.07	79.06	52.65	270.50
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) & Other comprehensive income (after tax)	84.67	83.94	53.47	277.75
6.	Paid-Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each)	818.80	818.80	818.80	818.80
7.	Reserve excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of previous year	-	-	-	3355.32
8.	Earning per share Basic Diluted	1.03 1.03	1.03 1.03	0.69 0.69	3.42 3.42

Key Standalone Information

Sr. No.	Particular	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	31.03.2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1.	Turnover (Net Sales)	5031.29	4446.81	3549.50	15782.15
2.	Profit Before Tax	144.09	109.75	155.44	462.68
3.	Profit After Tax	65.13	79.83	75.00	272.00

Note 1: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly / Year Financial Results are available on the Stock Exchange website viz. www.bseindia.com. The same is also available on the Company website viz. www.dnhindia.com

Note 2: The above results were reviewed by the Audit Committee and therefore approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 14th November 2024

Place: Indore
Date : 14.11.2024

For D & H India Limited
Harsh Vora
Managing Director

NITIN CASTINGS LIMITED
CIN No. L65990MH1982PLC028822
Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059

Un-Audited Financial Result for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024

Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September, 2024

Particulars	Rs. in Lakhs (Except per share data)				
	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
	30-Sep-2024	30-Jun-2024	30-Sep-2024	30-Sep-2023	31-Mar-2024
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income from Operations	4,021.64	4,137.32	4,095.14	8,158.96	7,810.99
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	529.10	551.97	409.19	1,081.07	869.88
Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	529.10	551.97	409.19	1,081.07	869.88
Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	419.93	396.08	336.36	816.01	698.89
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensive income (after tax))	419.93	396.08	336.36	816.01	698.89
Equity Share Capital	257.07	257.07	257.07	257.07	257.07
Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	8.17	7.70	6.54	15.87	13.59

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th November, 2024.
- The Company is engaged in manufacture of Alloys Steel Castings and there is no separate reportable segment as per Ind AS 108.
- The above financial results have been prepared in accordance with the section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India.
- Figures of previous period have been regrouped and / or recasted wherever considered necessary to confirm the grouping of current period.
- The Financial Results of the Company are submitted to BSE and are available on Company's website at www.nitincastings.com.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE and on the Company's website at www.nitincastings.com

For NITIN CASTINGS LIMITED
NIPUN NITIN KEDIA
Director
DIN : 02356010

Mumbai
Date: 14th November, 2024

VIAAN INDUSTRIES LTD.
Rising Towards A Billion Hearts

Viaan Industries Limited
CIN - L52100MH1982PLC291306

Registered office- Saisha Bungalow No. 10/87, Mhada, SVP Nagar,
Janki Devi School Road, Versova, Andheri West, Mumbai, Maharashtra- 400053
Email- Accounts1@redmaxindia.com , Tel No-9999985400

Extracts of the Un-Audited financial statements for the half year and quarter ended September 30, 2024
(See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

(in INR Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ending/	Year to date	Corresponding 3
		Current Year ending 30-09-2024	Figures/Previous Year ending 30-09-2023	months ended in the previous year 01-07-2023 to 30-09-2023
1.	Total Income from Operations	0.00	0.00	0.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items*)	(10.03)	(5.14)	(0.08)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items*)	(10.03)	(5.14)	(0.08)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items*)	(10.03)	(5.14)	(0.08)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(10.03)	(5.14)	(0.08)
6.	Equity Share Capital	10000000.00	110243100.00	110243100.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	(0.10)	(0.00)	(0.00)
	2. Diluted:	(0.10)	(0.00)	(0.00)

Note:

- The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings).
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Viaan Industries Limited
Sd/-
Ms. Teena Goel
Company Secretary & Compliance officer

Date: 14 November 2024
Place: Mumbai

HIND ALUMINIUM INDUSTRIES LTD.
(CIN: L28920MH1987PLC043472)
Regd. Office : B-1, Tulsi Vihar, Dr. A. B. Road, Worli Naka, Mumbai - 400 018.
Telephone: 022-40457100 Fax: 022-24936888; E-mail: hind@associatedgroup.com; Website: www.associatedgroup.com/hall/investors.htm

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024
(Figures ₹ in Crores except EPS)

Particulars	Standalone						Consolidated					
	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended		
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	31.03.2024	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1 Revenue from Operation	0.36	0.25	0.48	0.61	0.86	1.33	0.36	0.25	0.48	0.61	0.86	
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.07	0.17	(3.23)	0.24	1.07	8.54	2.31	2.49	(0.28)	4.80	6.60	
3 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.07	0.17	(3.23)	0.24	1.07	8.54	2.31	2.49	(0.28)	4.80	6.60	
4 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.18)	0.05	0.99	(1.13)	3.94	9.27	1.05	2.37	3.94	3.42	9.47	
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1.20)	0.09	1.00	(1.11)	3.96	9.32	1.04	2.40	3.95	3.44	9.49	
6 Equity Share Capital	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	6.30	
7 Other Equity	-	-	-	-	-	60.63	-	-	-	-	70.57	
8 Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of ₹ 10/- each)												
Basic:	(1.87)	0.08	1.57	(1.79)	6.25	14.71	1.67	3.76	6.25	5.43	15.03	
Diluted:	(1.87)	0.08	1.57	(1.79)	6.25	14.71	1.67	3.76	6.25	5.43	15.03	

Notes:

The above is an extract of the detailed Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter/half year ended September 30, 2024 filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter/half year ended September 30, 2024 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.associatedgroup.com.

For Hind Aluminium Industries Limited
(Shailesh Daga)
Managing Director
DIN : 00074225

Place : Mumbai
Date : November 14, 2024

KEYNOTE
KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L67120MH1993PLC072407
Regd. Office : The Ruby, 9th floor, Senapati Bapat Marg, Dadar (W) Mumbai 400 028.

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER, 2024
(INR in Lakhs)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended on	Half Year ended on	Year Ended	Quarter Ended on	Half Year ended on	Year Ended
		30/09/2024	30/09/2024	31 March 2024	30/09/2024	30/09/2023	30/09/2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	375.27	544.11	364.78	919.38	859.33	2,573.25
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	191.35	336.65	220.10	528.00	563.79	1,461.42
3	Net Profit/(Loss) for the period before tax(after Exceptional items)	191.35	336.65	220.10	528.00	563.79	1,461.42
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	138.79	240.67	162.29	379.46	418.01	1,100.99
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	138.79	240.67	162.29	379.46	418.01	1,091.80
6	Equity Share Capital	701.83	701.83	701.83	701.83	701.83	701.83
7	Earning Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
	(a) Basic: (Rs.)	1.98	3.43	2.31	5.41	5.96	15.69
	(b) Diluted: (Rs.)	1.98	3.43	2.31	5.41	5.96	15.69

Notes:

- The above unaudited results as reviewed by the Audit Committee have been approved by the Board of Directors at its meeting held on 14th November, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out "Limited Review" of the above results.
- The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the Quarter and Half Yearly ended 30th September, 2024 are available on stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com and on Company's website www.keynoteindia.net

For and on behalf of Board of Directors
Sd/-
Vineet Suchanti
Managing Director
DIN : 0004031

Place: Mumbai
Date: 14 November, 2024

